MM

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

'Aurus Chambers', B Wing, 701, 7th Floor, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400 013. Tel : Off: +91-22-2497 9758 • Telefax : +91-22-2490 9003 • Email : uvwtskl@gmail.com CIN - L27290MH1972PLCO16172

6th September, 2020

To,
The Secretary
The Bombay Stock Exchange
Jeejeebhoy Street,
Mumbai - 400023.

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI Listing Regulations, We are enclosing herewith original copies of news paper advertisements viz The Free Press Journal and Navshakti dated 5.09.2020, in which Notice issued for Annual General Meeting scheduled to be held on Wednesday, 30.09.2020, at 11.30 a.m. at the Company's Registered office was published.

This is for your Information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mirch Technologies (India) Limited

Shiv Kumar Ladha Managing Director

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LTD.

(CIN:L27290MH1972PLC016127)

Regd. Office:B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. Tele-fax No:022-24909003

NOTICE

Annual General Meeting: Annual General Meeting:
Notice is hereby given that the FORTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING
("AGM") of MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED will be held on Wednesday
the 30th September, 2020, at 11.30 a.m. at the Registered Office address at B-701, 7th
Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, to transact the Ordinary business as set out in the Notice convening the Annual General Meeting and has been sent through electronic mode to the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants and to other members of the Company by courier. Book Closure for AGM:

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 28th September,

2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for AGM Voting through Electronic Mode:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the item of Business to be transacted at the AGM may be transacted through electronic means. Accordingly Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member of the Company using an Electronic voting system from a place other than a venue of the AGM (remote e-voting) will be provided by Central Depository Services (India) Limited.

members are informed that: The Ordinary business as stated in the Notice of AGM may be transacted through

The remote e-voting period shall commence on Sunday, 27th September, 2020 (10.00 a.m.) and ends on Tuesday, 29th September, 2020 (5.00 p.m.).

The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 p.m on 29th September, 2020 for voting thereafter. Thus remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m of 29th September, 2020.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or by pol paper at the AGM of the Company is Wednesday, 23rd September, 2020.

Any person who becomes member of the company after the dispatch of the AGN notice and holding shares as on the cut-off date i.e 23rd September, 2020 are requested to refer notes to the e-voting included in the AGM notice which is uploade on the website of the CDSL and of the Company and can cast their vote accordingly.

Members who have not cast their votes by remote e-voting can exercise their votir right at the AGM. The Company will provide polling papers at the AGM venue. The members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the Annual General Meeting but will not be entitled to cast their vote again

iii) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 23r September, 2020 only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

Notice of the AGM is available on the Company's website www.mirchtechnologies.co

and on CDSL website i.e https://www.cdslindia.com/evoting/evotingproc.html For any queries on the e-voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at www.evoting.com under the help section and may contact to CDSL by mail at helpdesk.evoting@cdslindia.com or by phone at toll fre

For any more queries on the e-voting the members may also contact the undersigned officer of the Company:

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

ASREC (India) Ltd. is a Securitisation and Asset reconstruction company (hereinafted)

referred to as "ASREC") and secured creditor of M/s. Ploychroic Petrochemicals Pvt. Ltd

("Borrower") by virtue of Assignment Agreement dated 14.02.2020 executed with Bharat Co-op Bank. ASREC (India) Ltd acting in its capacity as Trustee of ASREC-PS 04/2019-20 Trust vide Assignment Deed dated 14.02.2020 has acquired the secured debt with

securities from the original lender, Bharat Co-op Bank.

The Authorized Officer of Bharat Co-op Bank exercise of powers conferred under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a

demand notice dated 26.05.2016 u/s.13(2) of the said act calling upon the borrower: M/s. Polychroic Petrochemicals Pvt. Ltd. and its Directors & Joint Co-Borrowers: Mr. Anirudha Balkrishna Joshi, Mrs. Pallavi Anirudha Joshi, Mrs. Rajanee Balkrishna Joshi for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 80,43,45,673/-

(Rupees Eighty crore Forty Three Lakh Forty Five Thousand Six Hundred Seventy Three only) as on 30.04.2016 with further interest thereon, in respect of the advances granted by the Bharat Co-op. Bank, to M/s. Polychroic Petrochemicals Pvt. Ltd. within the

stipulated period of 60 days, as mentioned in the Demand Notice dated 26.05.2016 und

As the abovementioned Borrower/Directors/Joint Co-Borrowers having failed to repay the entire outstanding amount as per said demand notice, the Authorized Officer of Bharat Co

op Bank acting as a secured creditor has taken **physical possession** of the scheduler properties mentioned herein below on 08.10.2018 and 3.11.2018 by virtue of Section 13 (4

of SARFAESI Act, 2002. The Possession Notices were also published news papers namel Free Press Journal and Navshakti on 10.10.2018 and 06.11.2018 respectively.

Pursuant to Assignment Agreement dated February 14, 2020, ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from Bharat Co-op Bank with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI

Notice is hereby given to the public in general and Borrower(s), Director(s) and Joint/Co-

Sec. 13 (2) of the said Act served upon the borrower and Directors & Joint/ Co-Borrowers

Shri Rohit Uday Bhagwat Compliance Officer

Add: B-701, 7th Floor, Aurus Chambers, S. S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. E-mail: uvwtskl@gmail.com

For Mirch Technologies (India) Limited Sd/-Shiv Kumar Ladha Managing Director

Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor,

Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.

{Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002

Place : Mumbai Date : 4th September, 2020

(India) Limited

IDFC FIRST Bank Limited

(Erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792

Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031.

Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

Registered Office: Unit No. 202, Tower A

Peninsula Business Park, Senapati Bapat Marg,

Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India

Tel: 022-4173 1000 | Fax: 022-4173 1010

CIN: L65900MH1995PLC093924

e-mail: investor@vibrantglobalgroup.com;

Website: www.vibrantglobalgroup.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on

Wednesday, 30th September, 2020 at 11.30 a.m. **through Video** Conference/Other Audio Visual Means (OVAM) to transact

pusiness set out in the Notice of the AGM which will be circulated

n view of the massive outbreak of the COVID-19 pandemic

social distancing is a norm to be followed and pursuant to

various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, ohysical attendance of the Members to the AGM venue is not

required and AGMs can be held through video conferencing

(VC) or other audio visual means (OAVM). Hence, Members

can attend and participate in the ensuing AGM through

The Notice of AGM and Annual Report 2020 will be sent only

by electronic mode to those members whose email ID is

registered with the Company/Depositories in accordance with

MCA and SEBI Circulars. Those Shareholders whose email Ids are not registered with their Depositories shall get it registered

The Members may note that notice of AGM and Annual Report

2020 shall also be available on Companies website

<u>www.vibrantglobalgroup.com</u> and on the website of BSE

Limited at <u>www.bseindia.com</u>. The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The

nstructions for joining the AGM will be provided in the Notice

of the AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of

reckoning the quorum under Section 103 of the Companies

The Company is providing remote electronic voting facility

"remote e-voting") to all its members to cast their votes on all

esolutions set out in the Notice of AGM. Additionally, the

Company is providing facility of voting through e-voting system

during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote

e-voting/e-voting will be provided in the Notice of the AGM. If your email ID is already registered with the Company/

Depository then login details for e-voting will be sent on you

Vibrant Gl©bal

Vibrant Global Capital Limited

or convening the AGM.

with Company/ Depositories.

registered email address.

Date: 4th September, 2020

Place: Mumbai

To, The Members,

<u>Notice under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial</u> **Assets and Enforcement of Security Interest Act, 2002**

By Order of the Board

Sd/

Jalpesh Darji

For Vibrant Global Capital Limited

Company Secretary & Compliance Office

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). The loans of the pelow-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as pe contractual rate with effect from their respective dates.

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers and co-borrowers	Section 13 (2) Notice Date	amount as per Section 13 (2) Notice	Property Address
	11226982 & 11346551	Finance	Mr. Rajamouli D Yenagandula Mrs. Yashoda R Yenagandula	13/08/2020	Rs. 20,34,750.75	All the piece and parcel of the property consisting of Fla No. 219/B2, admeasuring about 350.00 sq. fts Built-area equivalent to 32.52 sq. mtrs or thereabout, 2nd Flooi Vaishnodevi CHS Varaldevird, Kamatghar Bhiwand Thane, Maharashtra – 421302. Bounded by: North: Bloci No.219A, South: Block No.220, East: Gallary, West: Road All the piece and parcel of the property consisting of Fla No. 219/A, admeasuring about 350.00 sq. ftsin Built-ul area equivalent to 32.52 sq. mtrs or thereabout, 2nd Flooi
						Vaishnodevi CHS varaldevird, Kamatghar Bhiwandi Thane, Maharashtra – 421302. Bounded by: North: Block No. 218 East: Gallary West Road

You are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). Further you are prohibited under Section 3 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise

Date: 05.09.2020 Place : Mumbai

IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited)

Borrower(s) in particular that the Authorised Officer hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis. **Description of the Property**

1.	All that part and parcel of the Landed property adm. 343.70 Sq. Mtrs along with Bunglow premises called "Kshitij" adm. 3850 Sq. Ft. (Carpet area) in all that piece and parcel of Vacant Land or Ground situate at	Reserve Price (Rs. in Lakhs)						
	Mahant Road (Extension), Vileparle East, Mumbai - 400057. Being Final Plot No. 133 of T.P.S. No. 5 allotted in exchange of Old S.No. 83, Hissa No. 2 by the Town Planning Authority and now bearing Final Plot No. 100 under the said T.P. Scheme as varied lying and being in the	2500.00						
	Registration Sub-district of Bombay City, District Bombay Suburban. Standing in the name of Mr. Balkrishna Damodar Joshi & Mrs. Rajani B. Joshi and bounded as follows: On or towards the South by: 30 feet	E.M.D. (Rs. in Lakhs)						
	Wide T.P. Scheme Road, On or towards the North by : Property belonging to Om Eashwari Co-operative Housing Society Ltd., On or towards the East by : Property belonging to Vardhaman Co-operative Housing Society Ltd., On or towards the West by : Property belonging to Kumar Co-operative Housing Society Ltd.	250.00						
2.	Shop No. 6, adm. 170 Sq. Ft. carpet area on the Ground Floor of the building known as "Shree Kalpataru CHSL", situated on Plot No. 135 (Final Plot No. 1102), TPS No. 5, Anant Waman Vartak Marg, Near	Reserve Price (Rs. in Lakhs)						
	Sathe College, Dixit Road Extension, Vileparle East, Mumbai - 400057,	81.00						
	standing in the name of Mrs. Rajani B Joshi and bounded as follows: On or towards the South by: Janabai Road, On or towards the North by Building, On or towards the East by: Vardhaman Puri, On or towards	E.M.D. (Rs. in Lakhs)						
	the West by : Mahant Kumar Soc.	8.10						
3.	Flat No. 2, adm. 420 Sq. Ft. carpet area, Ground Floor, Shree Kalpataru CHS, Plot No. 135, Near Sathe College, Dixit Road Extension, Vileparle East, Mumbai - 400057, standing in the name of Mr. Aniruddha	Reserve Price (Rs. in Lakhs)						
	Balkrishna Joshi and bounded as follows:- On or towards the South by:	118.00						
	Janabai Road, On or towards the North by : Building, On or towards the East by : Vardhaman Puri, On or towards the West by : Mahant Kumar	E.M.D. (Rs. in Lakhs)						
	Soc.	11.80						
4.	Flat No. 3, adm. 370 Sq. Ft. carpet area, Ground Floor, Shree Kalpataru CHS, Plot No. 135, Near Sathe College, Dixit Road Extension, Vileparle East, Mumbai - 400057, standing in the name of Mrs. Rajani B Joshi	Reserve Price (Rs. in Lakhs)						
	and bounded as follows :- On or towards the South by : Janabai Road,	98.00						
	On or towards the North by: Building, On or towards the East by: Vardhaman Puri, On or towards the West by: Mahant Kumar Soc.	E.M.D. (Rs. in Lakhs)						
		9.80						
Ins	pection of Property: On 24.09.2020 and 25.09.2020 from 11.00 A.M	1. to 3.00 P.M.						

Collection of Bid Forms: From 07.09.2020 to 05.10.2020 from 10.00 A.M to 4.00 P.M.

Submission of Bid Forms: Till 06.10.2020 upto 11.00 A.M. Venue of Bid Forms Collection / Submission : From the office of ASREC (INDIA) Ltd. at 201/202A, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400093. Tender Forms can also be downloaded from the website of ASREC (INDIA) LTD

www.asrecindia.co.in)

Venue of Auction & Bids Opening: The Offers/tenders received by ASREC, shall be opened by the Authorised Officer at our above mentioned office at 03.00 P.M. on 06.10.2020 wherein inter-se bidding, may take place. Contact Persons / Contact Detail

Ms. Rashmi Irani - Cell No. 9223275105, 022 - 61387022 Mr. Dinakar S. Kotian - Cell No. 9867969401, 022 - 61387021 Board No. 022 - 61387000

TERMS AND CONDITIONS OF SALE 1. The property shall not be sold below the reserve price and sale is subject to the

confirmation by ASREC as secured creditor. Preference will be given to bidder who bids for combine lot 3 and lot 4.

3. EMD amount should be paid by way of **Demand Draft/Pay Order/RTGS** payable at Mumbai in favour of "ASREC-PS 04/2019-20" (Bank of India, SSI Branch A/c

No. 009020110001171, IFSC Code: BKID0000090) which is refundable without interest to unsuccessful bidders. Encumbrances known to the creditor/ASREC India Ltd.: Not known

For other terms and conditions please refer our website : www. asrecindia.co.in

THIS NOTICE ALSO SERVE AS 30 DAYS NOTICE TO THE BORROWER/GUARANTORS

FOR SALE OF SECURED PROPERTY UNDER SARFAESI ACT AND SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ON THE ABOVE MENTIONED DATE IF THEIR OUTSTANDING DUES ARE NOT PAID IN FULL. Date: 02.09.2020, Place: Mumi Authorised Officer, ASREC (India) Ltd.

Place: Mumbai

Date: 4th September, 2020

Tanmay Bidika **Company Secretary**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that MRS. PUSHPA CHATTERJEE is registered member of our society holding share certificate no. 20 dated 8th November 1965 consisting of 5 fully paid up shares having face value of Rs.50/- each bearing distinctive Nos. 96 to 100 (both Inclusive) and as a registered member she is holding FLAT NO 11 ON THE 1ST FLOOR OF WING OF THE VISHNU CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD ALSO KNOWN AS PREM SAGAR SITUATED ON 703 LINKING ROAD KHAR WEST MUMBAI 400052 SOCIETY REGD NO BOM/HSG-298. She has applied to the society for issue of duplicate share certificate on the ground that she has lost / misplaced the original share certificate. She has also confirmed to the society that she has not created any 3rd party right by handing over / delivery of the original share certificate to any party or person. Any party or person has or have any claim by holding possession of the share certificate, are original requested to register their claim together with documentary evidence thereof to the society at their office within 14 days rom the date hereof. If no claim is received, the society shall issue duplicate share certificate to MRS. PUSHPA CHATTERJEE and thereafter, laim if any received by the society will not be considered

and the same shall be treated as waived. Dated this 05th day Of September 2020 For THE VISHNU CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD 703 LINKING ROAD KHAR WEST MUMBAI 400052.

Hon.Secretary/Chairman

IDFC FIRST

Authorized Office

Bank

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at arge that my clients (1) MRS. KUSUM large that my clients (1) MRS. KUSUM PANKAJ DOSHI & (2) MR. PANKAJ MANSUKHLAL DOSHI intend to purchase from SHRI MANSUKH HARII PATEL, the Residential Premises bearing Flat No. 701, located on 7th Floor of the Building No. K known as Vardhaman Nagar K Building Co-operative Housing Society Ltd.; (Registration No. BOM / WT / HSG / TC / 8544 / 1998 dated / HSG / IC / 8544 / 1998 datec 25/06/1998) (hereinafter referred to as "the said Society"), situated at Vardhaman Nagar, Dr. R. P. Road, Mulunc (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises"; together with Five fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 121 to 125 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 25 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of said Premises are (I) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 15th May 1990 was executed between BUILDERS, M/S. VARDHMAN BUILDERS (INDIA) and SHRI HARJI SHIVGAN PATEL AND (II) The Second Agreement i.e. Gift Deed dated 29th January 2019 was executed betwe SHRI HARJI SHIVGAN PATEL and SHRI MANSUKH HARJI PATEL. Any person/s having any right, title

interest, claim or demand upon or agains or in respect of the said Premises or any part thereof including but not limited either by way of sale, exchange, let, lease sub-lease, leave and license, right of way easement, tenancy, occupancy assignment, mortgage, inheritance bequest, succession, gift, lien, charge maintenance,trust, possession of origina title deeds or encumbrance howsoev family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, agreements, development right or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as vaived and abandoned to all intents and ourposes and the title of the said purposes and the little of the safe Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai Dated this 5th day of September

VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple, M.G. Road, Mulund (West), Mumbai – 400 080

GINI SILK MILLS LTD

CIN- L17300MH1981PLC024184

Regd. Office: 413, Tantia Jogani Industrial Estate Premises, Opp. Kasturba Hospital J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011, Maharashtra.
Tel: +91 22 40750652 | Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

NOTICE

Pursuant to Regulation 47(1) (a) read with regulation 29 (1) (a) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, September 11, 2020, to consider inter alia among other items Unaudited Financials Results of the Company for the Quarter ended June 30, 2020.

Further, details are also be available on website of the Company i.e www.ginitex.com and also on Website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com For GINI SILK MILLS LIMITED

Date: 05.09.2020 Place: Mumbai

DEEPAK HARLALKA Chairman and Managing Director

GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.

G CIN No.L61100MH1976PLC019229 Regd. Office: 101, Swapnabhoomi, "A" Wing, S.K.Bole Road, Dadar (W). Mumbai- 400 028. Tel: 91-22-2423 4000 Fax: 91-22-2436 2764 Email: investorredressal@globaloffshore.in Website: www.globaloffshore.in NOTICE

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the Members of Global Offshore Services Limited ('the Company') will be held on Friday, September 25, 2020 at 12.00 noon. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio Visua Means ('OAVM') facility, in compliance with the provisions of Companies Act, 2013 ('the Act') and rules thereof, as amended, read with General Circular No. 14/2020 dated Apr 08, 2020; the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and the General circular No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively eferred to as ('MCA circular') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended, read with the SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020.

n compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the notice of AGM and the Annua Report for financial year 2019-20 will be sent only by e-mail to all those Members, whose e mail addresses are registered with the Company or the Registrar and share Transfer Agen or their Respective Depository Participants. Instruction for e-voting and procedure for attending the 42nd AGM through VC/OAVM facility are provided in the Notice of 42nd AGM. A Member attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under provisions of Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 42nd AGM and the Annual Report for the financial year 2019-20 will be available at the website of the Company at www.globaloffshore.in and at the website o Stock Exchange at <u>www.bseindia.com</u>.

In this regard we have sent SMS to the shareholders to register their e-mail whose mobile numbers are registered with the record of Registrar and Transfer Agent of the Company BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED. In view of the above and to receive the Notice of AGM, the Annual Report and details for e-voting

through e-mail; Members are requested to register at the earliest their e-mail addresses o changes therein, if any, through the below given link:

https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx For shares held in Demat Form : Kindly contact your Depository Participant (DP) fo registration or updation of e-mail address

For Global Offshore Services Ltd

A. C. Chandarana Company Secretary & President -Legal & Admin

(I/Ma Praxis Home Retail Private Limited)
(I/Ma Praxis Home Retail Private Limited)
(IN : L52100MH2011PLC212866

Regd. Office : iThink Techno Campus, Jolly Board Tower D, Ground Floor, Kanjurmarg (East), Mumbai – 400 042. Tel : +91 22 7106 8031, Fax : +91 22 7106 8032.

Email: investorrelations@praxisretail.in; Website : www.praxisretail.in

PRAXIS HOME RETAIL LIMITED

Place : Mumbai

Date: 28.08.2020

NOTICE OF THE 9TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that:

- 1) The 9th Annual General Meeting (AGM) of the Members of PRAXIS HOME RETAIL LIMITED (the Company) will be held on Monday, 28th September, 2020 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of the 9th AGM.
- 2) In accordance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs read with its General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 (hereinafter collectively referred to as the 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, the Company has sent the Notice of 9th AGM alongwith 'Annual Report 2019-20' on 4th September, 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrars & Transfer Agents and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide the above referred MCA Circulars and the SEBI Circular.
- The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the 9th AGM Notice with Explanatory Statement, is available on the website of the Company at www.praxisretail.in and on the websites of the Stock Exchanges whereat the Company's existing equity shares are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com
- Members holding the Company's equity shares either in physical form or dematerialised form, as on the Cut-off Date: 22nd September 2020, may case their votes electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('Remote e-Voting')

- The businesses as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the
- ii) The remote e-voting shall commence on Friday, 25th September 2020 (9.00 a.m. IST).
- iii) The remote e-voting shall end on Sunday, 27th September 2020 (5.00 p.m. IST)
- iv) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM, shall be Tuesday, 22nd September 2020.
- v) Remote e-voting shall be disabled by NSDL after 5.00 p.m. on Sunday, 27th September 2020. vi) Any person, who acquires equity shares of the Company and becomes a member post-despatch (electronically) of the 9th
- AGM Notice and holds equity shares as on the cut-off date: 22nd September 2020, may obtain the 'Login ID and Password' by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the 'Existing User ID and Password' can be used for casting his/her vote.

- a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. IST on Sunday, 27th September 2020 and once the votes on a resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently
- b) The facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM.
- c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and
- d) Only person(s) whose name is/are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM
- viii) The manner of voting remotely for members holding equity shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses, is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit www.praxisretail.in to obtain such details.

ix) REGISTRATION OF EMAIL-IDS

a) Permanent Registration of Email-IDs:

Members who have still not registered their email addresses, are requested to register the same with their respective Depository Participant (DP) for permanent registration in their Demat Accounts

b) Registration of Email-IDs by the Members holding shares in DEMAT form: Registration of email addresses may also be done by the members holding Company's equity shares in dematerialised form, by clicking the link https://www.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html on the website of the Company's Registrar & Transfer Agents - Link Intime India Private Limited viz. www.linkintime.co.in at the 'Investor Services' tab by choosing 'Email / Bank Detail Registration' heading and following the email registration process as guided

c) Registration of Email-IDs by the Members holding shares in PHYSICAL form: Registration of email addresses may also be done by the members holding the Company's equity shares either in

physical form, by clicking the link https://www.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html on the website of the Company's Registrar & Transfer Agents - Link Intime India Private Limited viz. www.linkintime.co.in at the 'Investor Services' tab by choosing 'Email / Bank Detail Registration' heading and following the email registration process

x) In case of any queries relating to 'Remote e-Voting', the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the 'Downloads' section of NSDL's website or contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or Contact NSDL Officials namely:

(1) Ms. Soni Singh:+91-22-24994559 sonis@nsdl.co.in (2) Ms. Sarita Mote: +91-22-24994890 saritam@nsdl.co.in

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a 'Speaker' or otherwise by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID / folio number, PAN, Mobile Number at investorrelations@praxisretail.in from 25th September, 2020 (9:00 a.m. IST) to 27th September, 2020 (5:00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views / ask questions during the AGM.

The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Date: 4th September, 2020

For Praxis Home Retail Limited Sd/-Smita Chowdhury Company Secretary & Compliance Officer

SHERATON PROPERTIES AND FINANCE LIMITED CIN - L45202MH1985PLC036920

REGD OFFICE: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053 Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

E-mail: sheratonproperties@gmail.com • Website: www.sheratonproperties.in NOTICE OF THE 35TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the Members of Sheraton Properties and Finance Limited ('Company') is scheduled to be held on Tuesday, 29th September, 2020 at 1.00 pm at Bhansa House, A-5. Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai- 400 053, to transact the businesses as set out in th

INFORMATION AND BOOK CLOSURE

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules'), the said Notice alongwith Proxy Form Attendance Slip, the Audited Financial Statements and Report of the Board of Directors and the Auditors for the financial year ended 31st March, 2020, have been sent to the Members at their registered address by post/ courie and electronically to those members whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Link Intime India Private Limited ('LIIPL'), Registrar and Share Transfer Agent of the Company. The Company has completed the dispatch of said documents through physical/electronic mode on **Friday, 4th September, 2020**. The Annual Report including the Notice of AGM has been uploaded on the Company's Website i.e <u>www.sheratonproperties.in</u> and on the website of LIIPL i.e. <u>https://instavote.linkintime.co.in/</u>. The Annual Report including the Notice of AGM is also available on the website of BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ('Listing Regulations'), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from <mark>Tuesday, 22nd September, 2020</mark> to <mark>Tuesday, 29th September, 2020</mark> (both days inclusive

for determining the names of members/ shareholders eligible for attending AGM. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Rules and Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its shareholders the facility of voting through electronic means ('remote e-voting' provided by LIIPL, to enable them to cast their vote(s) on the resolutions, as set out in the aforesaid Notice convening the AGM

in accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed **Monday, 21st September, 2020**, as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper.

The detailed instructions for remote e-voting are stated in the Notice of AGM and are also available on the websit of LIIPL on their e-voting platform under the link https://instavote.linkintime.co.in Members are requested to note the following: (a) The remote e-voting period will commence on Saturday, 26th September, 2020 at 9.30 a.m. and will end

on Monday, 28th September, 2020 at 5.00 p.m. The remote e-voting system shall be disabled thereafter Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast by the member on a resolution, the same cannot be changed subsequently. (b) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on Monday, 21st September, 2020 ('cut-off date'). A person whose name is recorded in the

Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the aforesai date shall be eligible to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper. (c) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 21st September, 2020, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if any person is already registered

with LIIPL for e-voting, then the existing user ID and password can be used by such person for casting his/her vote(s). (d) Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting, may also attend the Meeting, bu shall not be entitled to vote again at the AGM. The facility for voting through ballot paper(s) shall be mad

available at the venue of AGM. e) The Board of Directors has appointed Mr. Himanshu Kamdar, Partner of M/s Rathi & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No. FCS-5171, C.P. No. 3030) to scrutinize the entire voting process of the Company (viz. e-voting(s) and ballot paper(s) voting) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not late than 48 hours of conclusion of the AGM.

f) For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Ashok Sherugar AVP Technology Group, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumba 400 083, at the designated email id ashok.sherugar@linkintime.co.in or at telephone no.+91 7506054546 or the Secretarial Department of the Company at sheraton properties@gmail.com.

For Sheraton Properties and Finance Limited

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LTD.

(CIN:L27290MH1972PLC016127) Regd. Office:B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. Tele-fax No:022-24909003

NOTICE

Annual General Meeting: Annual General Meeting:

Notice is hereby given that the FORTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED will be held on Wednesday, the 30th September, 2020, at 11.30 a.m. at the Registered Office address at B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, to transact the Ordinary business as set out in the Notice convening the Annual General Meeting and has been sent through electronic mode to the members whose email 10st the registered with the Company (Pensitary Participants and to other members of the registered with the Company/ Depository Participants and to other members of the Company by courier.

Book Closure for AGM:

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations 8 Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 28th Septe 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for AGM.

Voting through Electronic Mode:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the item of Business to be transacted at the AGM may be transacted through electronic means Accordingly Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice of th AGM. The facility of casting votes by a member of the Company using an Electron voting system from a place other than a venue of the AGM (remote e-voting) will b provided by Central Depository Services (India) Limited.

Il members are informed that:

- The Ordinary business as stated in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting period shall commence on Sunday, 27th September, 2020 (10.00 a.m.) and ends on Tuesday, 29th September, 2020 (5.00 p.m.).
- The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 p.m on 29th September, 2020 for voting thereafter. Thus remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m of 29th September, 2020.
- beyond 5.00 p.m or 29th September, 2020.
 iv) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or by poll paper at the AGM of the Company is Wednesday, 23rd September, 2020.
 v) Any person who becomes member of the company after the dispatch of the AGM notice and holding shares as on the cut-off date i.e 23rd September, 2020 are requested to refer notes to the e-voting included in the AGM notice which is uploaded on the website of the CDSL and of the Company and can cast their vote accordingly.
 vi) Members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting right at the AGM The Company will provide noting papers at the AGM Meanue.
- right at the AGM. The Company will provide polling papers at the AGM venue. vii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting ma also attend the Annual General Meeting but will not be entitled to cast their vote again
- viii) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 23rd September; 2020 only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as
- () Notice of the AGM is available on the Company's website www.mirchtechnologies.com

and on CDSL website i.e https://www.cdslindia.com/evoting/evotingproc.ht For any queries on the e-voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at www.evoting.com under the help section and may contact to CDSL by mail at helpdesk.evoting@cdslindia.com or by phone at toll free number 18002005533

For any more queries on the e-voting the members may also contact the undersigned

Shri Rohit Uday Bhagwat Compliance Officer Add: B-701. 7th Floor. Aurus Chambers. S. S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. E-mail: uvwtskl@gmail.com Tele-fax No: 022-24909003

For Mirch Technologies (India) Limite

Shiv Kumar Ladh Managing Directo

lace : Mumbai late : 4th September, 2020

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड (सीआयएन) : एल १७११० एमएच १९८७ पीएलसी ०४२८९९

GEFUITY १०६, हॉलमार्क वसंत ऑस्कर, मुलूंड वेस्ट, मुंबई-४०००८० टेलिफोन नं. ०२२-२५९२६००० ई-मेल : acctbillingdnh@gmail.com, वेबसाईट : www.gravityindia.ne

भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सदर एजीएमच्या निमंत्राणाच्या दिनांक २ सप्टेंबर, २०२० च्या सूचनेतील तपशिलाप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज करण्याकरिता बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी द. ३.०० वा. भा.प्र.वे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत घेण्यांत येईल.

सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, निरंतर सुरु असलेला कोव्हीड-१९ साथीचा उपद्रव आणि त्यावर निर्बंध लक्षांत घेऊन निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० च्या सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर (''सेबी सर्क्युलर'') द्वारे कंपन्यांना व्हीस/ओएव्हीएम मार्फत एजीएम बोलावण्याची आणि सर्व सभासद व हक्कदार असलेल्या अन्य व्यक्ती आणि ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवले आहेत त्यांना आर्थिक वर्ष २०१९-२० साठी वार्षिक अहववालासह वार्षिक सर्वसाधारण सभेसाठीची सूचना ई-मेल ने जारी करण्याची परवानगी दिलेली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ व एमसीए सर्क्युलर्स अन्वये ३३वी एजीएम फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर होऊन सहभागी होऊ शकतात. ज्याबाबतचे तपशील एजीएमच्या सचनेचा भाग आहेत आणि एमसीए सर्क्यलर्सचे अनुपालन सनिश्चित करण्याच्या दृष्टीने व्यक्तीश: कंपनीच्या ३३व्या एजीएममध्ये हजर राहून सहभागी होण्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या पर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना हिशोबांत धरले जाईल. कंपनी मतदार सभासदांसाठी ई-व्होटींग (रिमोट आए एजीएम मध्ये) साठी सुविधा

् एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल

ज्यांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार ॲंड ट्रान्स्फर एजंट ('रजिस्ट्रार')/डिपॉझिटरीज कडे नोंदवले असतील त्या सभासदांना एकात्मिक वार्षिक अहवाल २०१९–२०२० सह एजीएमची सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवली जाईल. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर नुसार, कोणत्याही सभासदाला एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या

डिमॅट स्वरूपात शेअर्स धार करणारे | प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणारे सभासद

पॅन नंबर अद्ययावत करावेत

आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस आणि कृपया विनंती पत्राच्या एका स्वाक्षरी केलेल्या प्रतीसह त्यांच्या फोलिओ क्र. ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पॅन क्रमांका सह एक ईमेल पुढील ठिकाणी पाठवा:

श्री. रविंद्र उतेकर युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि., पत्ता : सी १०१, २४७ पार्क, एलबीएस रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४००८३ ई-मेल : info@unisec.in द.क्र : ०२२-२८२०७२०३-०५

जाणार नाहीत. सभासदांच्या माहिती व संदर्भासाठी त्या कंपनीच्या सर्व सभासदांसाठी कंपनीची वेबसाईट (www.gravityindia.net), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि एनएसडीएल (www.evoting.nsdl.com) वर सुध्दा उपलब्ध केल्या आहेत. ई-मेल ॲडेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दता :

प्रत्यक्ष स्वरूपात आणि डिंट स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्या भागधारकांनी कृपया वार्षिक अहवाल आणि ई-व्होटींग तपशील प्राप्त करण्याकरिता लवकरात लवकर नोंदवावेत.

पढील प्रकारे ते अद्ययावत करता येतील :

जर तुमचा ई–मेल ॲड्रेस कंपनी/आरटीए कडे नोंदवलेला असेल तर तुमच्या नोंदणीकृत ई– मेल ॲड्रेसवर रिमोट ई-व्होटींग साठीचे लॉगीन क्रेडेन्शिअल्स पाठवली जात आहेत. कृपया ध्यानांत ठेवावे की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएम मध्ये ठरावांवर मतदान करण्यासाठी तेच लॉगीन क्रेडिन्शिअल्स आवश्यक आहेत.

एजीएम मध्ये मतदानाची पध्दत (रिमोट ई-व्होटींग आएि एजीएममध्ये ई-व्होटींग) एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याकरिता तिच्या सर्व सभासदांना एनएसडीएलची ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग''सह) पुरवतांना कंपनीला आनंद होत आहे. सभासदांना एकतर रिमोटली (रिमोट ई-व्होटींग कालावधी) किंवा एजीएममध्ये (जेव्हा अध्यक्षांच्या निर्देशनांवरुन ई-व्होटींगस साठी विंडो सक्रिय केली जाते) एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देणे शक्य होईल.

एजीएम निमंत्रणाची सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@nsdl.com.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर अशी व्यक्ती ई-व्होटींग साठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असले तर तो/ती मत देण्यासाठी त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही चौकशा/तक्रारींच्या बाबतीत कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, असिस्टंट मॅनेजर आणि एनएसडीएल शी ई-मेल आयडी www.evoting@nsdl.com.in च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकवेंटली आस्कड कवेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर कॉल करू शकता किंवा सौ. श्वेता जैन, कंपनी सेक्रेटरी शी csgravityindia@gmail.com येथे ई-मेलने संपर्क

ई-व्होटींग आणि एजीएममध्ये सहभागासाठीचे निर्देश देखील कंपनीच्या एजीएमच्या सूचनेचा एक भाग बनेल, जी कंपनीची, एनसडीएल आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस वर उपलब्ध असेल. ही जाहीरात एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनांत आणि सभासदांच्या माहितीसाठी प्रकाशित केली आहे कारण ती स्टाक एक्सचेंजेसच्या वेबसाईट आणि कंपनीच्या

वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि ई-व्होटींग क्रेडेन्शिअल्स (प्रयोज्य असेल तसे) प्राप्त करण्याकरिता लवकरात लवकर त्यांची माहिती अद्ययावत करण्याची आम्ही सर्व सभासदांना विनंती करतो.

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई मुंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ३ सप्टेंबर, २०२० डीआयएन : ००९८४१४५

यशराज कंटेनर्स लिमिटेड

नोंद. कार्यालयः माधव निवास सीएचएसएल, फ्लॅट क्र. बी–१, १ ला मजला, नाटकवाला लेन एस.न्ही. रोड समोर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२. द्.: २८०६९०९७ सीआयएन : एल२८१२०एमएच१९९३पीएलसीओ७३१६० इमेल : www.barrelpeople.com

संचालक मंडळाच्या सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, यशराज कंटेनर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या १ ल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि इतर अजेंडा इतर बाबीसह विचारात घेण्याकरिता शनिवार, सप्टेंबर १२, २०२० रोजी ज्वाला इस्टेट, १ ला मजला, सोनिवाडी, कोरा केंद्र जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे घेण्यात येणार आहे . यशराज कंटेनर्स लिमिटेड करिता ठिकाण: मुंबई

(T) IDBI BANK

दिनांक: ०४.०९.२०२०

आयडीबीआय बँक लि. मित्तल कोर्ट, बी विंग, २ रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

(जयेश व्ही वालिया - एम डी)

मोठ्या ई-लिलावाकरिता जाहीर सूचना जंगमगहाण वाहनांची विकी

सूचना याद्वारे देण्यात येते की खालील कर्जदारांनी कसूर केल्यामुळे आयडीबीआय बँक लि. (आयडीबीआय बँक)

अ.	कर्जदारांचे नाव	वाहन	ांचा तपशील	नोंदणी	राखीव किंमत			
क्र.				क्रमांक	(₹.)			
१	सिद्धीका दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल	त होडा	ॲमेझ	एमएच० २सीआर४९४८	99000			
?	श्रीजी ट्रॅव्हर्ल्स		1१० मॅगना	एमएच०४जीडी५८९६	७२०००			
ş	जय मल्हार टुर्स ॲण्ड ट्रॅव्ह	ल्स मारुर्त	। डिझायर	एमएच०१बीटी७६६३	६४०००			
X	गॅलेक्सी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	डिझायर	एमएच० २सीआर५५७३	90000			
ч	मोईनी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	डेझायर एमएच०३बीसी३४६८				
ξ	प्राची टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	डिझायर	एमएच०३बीसी४५१५	90000			
૭	जेएसएस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल	त मारुर्त	डिझायर	७१०००				
L	रमन ट्रॅव्हल्स	मारुर्त	डिझायर	८६०००				
9	रयान टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	७१०००				
१०	रुद्र इंटरप्रायझेस	मारुर्त	डिझायर	७६०००				
११	स्वामी समर्थ टुर्स ॲण्ड ट्रॅं	हल्स मारुर्त	। रिट्ज	एमएच०१बीटी८०३४	५३०००			
१२	मदानी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच० २सीआर४९९८	£3000			
१३	राधा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	49000				
१४	प्राची टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच०४जीडी५३५९	42000			
१५	श्री सामी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल	त मारुर्त	। रिट्ज	एमएच०४जीडी५८६२	44000			
१६	एकंदत दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	रिट्ज	एमएच४७सी८०१३	६५०००			
१७	निहारिका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हर	स मारुर्त	। रिट्ज	एमएच४७सी८४८३	4८०००			
१८	भाग्यरथी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल	त मारुर्त	रिट्ज	एमएच४७सी९७०९	७६०००			
१९	के जी एन टुर्स ॲण्ड ट्रॅव्हर	स मारुर्त	वॅगनर	98000				
२०	एस एस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	होंडा	मोबिलो	एमएच४८एफ२५७०	१८४०००			
२१	विनायक टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल	त मारुर्त	। डिझायर	एमएच०३बीसी२५६५	९३०००			
२२	साईराज टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	एमएच०३बीसी३२१७	60000			
२३	फिरोझ टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	एमएच०४जीडी५७५०	१०५०००			
२४	गौरी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	एमएच४७एन०३९८	१०५०००			
२५	एस के टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। इट्रिगा	एमएच०३बीसी३३०८	२४३०००			
२६	मेहरूनिस्सा अताऊल्ला	मारुर्त	। वॅगनॉर	एमएच४३डी८८७१	88000			
२७	आर्सी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। वॅगनॉर	वॅगनॉर एमएच४७सी७२९६				
२८	नासिमा ॲण्ड सन्स इंटरप्रा	यझेस निसान	सनी	एमएच०३इबीसी४६८५	66000			
२९	हर हर महादेव टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स		. लॉजी	एमएच०३बीसी५२१५	300000			
₹0	संजय टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स		. लॉजी	एमएच०४एचएन०६९७	300000			
३१	रेणुका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	टॉयाट	ा इटिओस	एमएच०४जीडी८४८३	१३८०००			
3 ?	प्रकाश टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	हुंडाई	एक्सेंट	एमएच४७एन४९३८	१३८०००			
33	विश्वकर्मा टुर्स ॲण्ड ट्रॅव्ह	त्स शेवरत	नेट बीट	एमएच४७सी७८४२	९२०००			
३४	फिझा ट्रॅव्हल्स	मारुर्त	डिझायर	एमएच० २सीआर३९५१	92000			
३५	ट्रॅव्हल इंडिया टुर्स ॲण्ड ट्रॅ	व्हल्स मारुर्त	। डिझायर	एमएच०२सीआर६४९१	92000			
३६	जोहरा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स		डिझायर	एमएच०३बीसी३६१९	१०००००			
३७	रानजाने टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। डिझायर	एमएच४७सी८२८७	८९०००			
३८	किशोर एम बदलानी	मारुर्त	ा इको	एमएच०५एझेड०९५७	९६०००			
३९	स्वाती गोरक्षा खेनगटे	मारुर्त	ा इको	एमएच४३जे०२१७	८२०००			
४०	फरिन वारसी ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच०१बीटी७६०२	90000			
४१	वारसी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच०१बीटी९९३२	90000			
४२	ए आर टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच०१सीजे३०८४	44000			
४३	उमर दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	। रिट्ज	एमएच० २सीआर८२५७	६२०००			
४४	स्वराज टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	रिट्ज	एमएच४७सी९३१३	99000			
४५	दिनेश टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	रिट्ज	एमएच४८एफ१४६७	३५०००			
४६	एस पी इन्फोट्रान्स	मारुर्त	वॅगनॉर	एमएच० २सीआर३५४४	५५०००			
४७	एस पी इन्फोट्रान्स	मारुर्त	वॅगनॉर	एमएच०२सीआर४१५६	६८०००			
४८	माय ड्रीम ट्रीप	मारुर्त	वॅगनॉर	एमएच० २सीआर९५९०	९२०००			
४९	शालोम ट्रान्सपोर्ट	मारुर्त	वॅगनॉर	एमएच०४जीडी५१७७	६२०००			
५०	वेदांत दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुर्त	वॅगनॉर	एमएच०४जीडी५२६९	६८०००			
५१	डी एस टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	निसान	सनी	एमएच० २सीआर७१३५	१०८०००			
५२	तुषार टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	रेनोल्ल	. लॉजी	एमएच०४जीडी८८८६	१३६०००			
५३	अमोल दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	शेवरत	नेट एन्जॉय	एमएच०४एचएन५२१०	१३६०००			
48	दुर्वा ट्रॅव्हल्स		नेट सैल	एमएच४७सी८०६२	62000			
44	सामी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	डस्तुन		एमएच०१सीजे३६५१	32000			
५६	श्री टुॅव्हल्स		। सनी	एमएच०४जीडी५२६५	६६०००			
५७	मोहम्मद टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	मारुत	। इर्टिगा	एमएच०३बीसी२४१६	१२००००			

११ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५. ०० पर्यंत

जंगमगहाण वाहनांची विक्री ही तारण धनको म्हणजेच आयडीबीआय बँक लि. च्या वतीने आणि करिता आहे जेथे आहे तत्वाने'' 'जे आहे जसे आहे तत्त्वाने'', ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि कोणत्याही मदतीशिवाय तत्त्वाने'' करण्यात येईल. तारखेरोजी थकीत सर्व सांविधिक दायित्वे/कर/देखभाल इ. आणि अजूनही होणारी थकबाकी बोलीदाराने खात्री करायची आहे आणि यशस्वी बोलीदाराने भरायची आहे. बँक त्याबाबत माहिती परविण्याची जबाबदारी घेणार नाही.

१९ सप्टेंबर, २०२० रोजी दु. २.०० ते दु.

३.०० (५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

अंतिम तारीख

१८ सप्टेंबर. २०२० रोजी

सायं. ४.०० पर्यंत

विक्री ई-लिलाव सेवा पुरवठादार ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नॉलॉजी लि. मार्फत वेबसाईट www.auctiontiger.ne येथील ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत करण्यात येईल. अर्ज सदर पोर्टल आणि वैंकेच्या कोणत्याही शाखेत उपलब्ध आहेत. त्यानंतर निविदाकाराने ई-लिलावामध्ये सहभागी होण्याकरिता स्वतःला पात्र ठरविण्यासाठी https://idbi.auctiontiger.net कडे त्यांची/तिची नोंदणी करुन विनामूल्य युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळी बोली वरील विनिर्दिष्ट वेळेत किंवा पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. उर्वरित बोलीदारांची इअर लिलाव पूर्ण झाल्यावर परत करण्यात येईल. २. लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली सादर करणे, ई-बोली प्रक्रियेवरील प्रशिक्षण इ. साठी मदतीकरिता बोलीदारांनी ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नॉलॉजी लि. (ऑक्शन टायगर), अहमदाबाद यांना संपर्क करणे आवश्यक आहे, ई-लिलाव मदतीसाठी तुम्ही श्री. चिंतन भट यांना (मो.) +९१ ९९७८५९१८८, (ईमेल): chintan bhatt@auctiontiger.net वर संपर्क करावा: www.auctiontiger.net वर लॉगर्डन करावे.

वरील सदर वाहने वरील नमूद राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाहीत.

बोलीदाराने बोलीसह आयडीबीआय बँक लिमिटेड च्या नावे एनईएफटी आरटीजीएस/डीडी/पीओ स्वरूपात रु. २००००/– **ची इसारा अनामत रक्कम (इअर)** सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येकी वाहनासाठी वेगवेगळी बोली/इअर सादर करायची आहे. नाव: आयडीबीआय बँक लिमिटेड, आयएफएससी कोड: IBKL0000004. खाते क्रमांक : ००४३७००००१००५२.

वरील मिळकर्तींचा ई-लिलाव हा बोलीदारांच्या दरम्यान अंतर्गत बोलीने वरील नमुद नियोजित तारीख आणि वेळी काटेकोरपणे करण्यात येईल. बोलीदार रु. ५,०००/- च्या किमान रकमेद्रारे त्यांचे प्रस्ताव वाढव शकतात बोलीदाराने ई-लिलाव बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आणि ती बोली स्वीकारली गेल्यास लिलावाचा कालावधी पुढील ५ मिनिटांसाठी आपोआप वाढविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी की, आपोआप विस्तार हा अमर्याद वेळेसाठी घेण्यात येईल आणि तो बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली आल्यासच विचार वेहंल. ई-लिलाव बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली न आल्यास लिलाव कोणत्याही विस्ताराशिवाय आपोआप बंद होईल. ज्या बोलीदाराने ई-लिलाव प्रक्रिया सपतेवेळी उच्चतम बोली रक्कम सार्ट्स केली असेल त्यांना यशस्वी बोलीदार म्हणुन घोषित करण्यात येईल आणि त्याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने कळविण्यात येईल, जे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या अधीन राहील.

इअरवर व्याज देय नाही. बँक बोली उघडल्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपर्यंत उच्चतम तीन बोलीदारांची इअ

यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने विक्री निश्चितीच्या वेळी विक्री किंमतीच्या २५% रक्कम (वजा जमा केलेली इअर जमा करणे आवश्यक आहे. विक्री किमतीची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीपासून १५ दिवसांत किंवा बँकेने मान्य केलेल्या वाढीव कालावधीत जमा करणे आवश्यक आहे. विहित कालावधीत उर्वरित रक्कम जमा करण्यास कस केल्यास जमा करण्यात आलेल्या रकमेसह पैसे/इअर जप्त करण्यात येईल आणि जंगमगहाण वाहनाची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदाराला जंगमगहाण वाहन किंवा त्यानंतर विकलेल्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील.

बँक उच्चतम बोली स्वीकारण्यासाठी बांधील नाही आणि बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोर्ल स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखुन ठेवला आहे. बोली नाकारल्या गेल्यास बँकेने अन्य माध्यमांसह डिलरमार्फत मत्ता विक्रीचा हक्क राखून ठेवला आहे.

वरील नमूद जंगमगहाण वाहने ही तारण धनको नाव आयडीबीआय बँकेच्या नावे कर्जदारांना निर्माण केलेल प्रभारावर आधारित आहेत. इच्छुक बोलीदार/पक्षकारांनी जंगमगहाण वाहनाचा तपशील पडताळणी करणे आणि विनंती करून बँकेकडे उपलब्ध जंगमगहाण वाहनाशी संबंधित नोंदीची तपासणी करण्याची विनंती करण्यात येत

बँक कायद्याद्वारे स्थापित कोणत्याही प्राधिकरणाच्या थकबाकीकरिता किंवा कोणत्याही परवानगी इ. मिळविण्य करिता किंवा जंगमगहाण वाहनातील कोणत्याही चुका/वगळणे/तफावत/उणिवा इ. करिता कोणतीही जबाबदार

जंगमगहाण वाहने फक्त आयडीबीआय बँकेचे भार आणि प्रभारापासून मुक्त विकण्यात येतील

. यशस्वी बोलीदाराने जंगमगहाण वाहनांच्या हस्तांतरणाकरिता काही असल्यास मुद्रांक शुल्क, नोंदणी खर्च, क दायित्वे, इन्शुरन्स असे अभिहस्तांतरणाकरिता सर्व आवश्यक प्रभार/शुल्क, खर्च करायच . बोलीदारांनी इअर/बोलीसह त्यांचा पुरेसा आणि स्वीकृतीयोग्य ओळखीचा निवासाचा पुरावा

ऑथॉरिटी, पॅन/टॅन कार्ड/आधार कार्ड इ. सादर करणे आवश्यक आहे. . बोली प्रपत्र इ. सर्व कामकाजाच्या दिवशी विनामूल्य आयडीबीआय बँक, मित्तल कोर्ट, बी विंग, २रा मजला, नरिमन पॉईट, मुंबई – ४०० ०२१ येथील आमच्या शाखा कार्यालयातून प्राप्त करता येतील किंवा आयडीबीआय बँकेची वेबसाईट <u>www.idbibank.in</u> किंवा <u>https://idbi.auctiontiger.net</u> वरून डाऊनलोड

वाहनांच्या निरीक्षणाकरिता कृपया संपर्क (मो) ९६८९६०३७०१, (मो) ७७१८९०४५८१, द्रिनिटी एंटरप्रायझेस सर्व्हें क्र. १४५. १६४, १६८, हिस्सा क्र. १ आणि २. वॉल्टन हॉटेल मागे, मंबई अहमदाबाद हायवे, ससपाडा नायगाव, वसई ४०१२०८ (लॅण्डमार्क इंडियन ऑईल पेट्रोल पंप). वाहनांचे निरीक्षण ११.०९.२०२० रोजी करता

. इच्छुक पक्षकार प्राधिकृत अधिकारी श्री. पंकज सिरोही, आयडीबीआय बँक लि. (फोन) +९१ ०२३ ६१२७९३४२, (ईमेल) pankaj.sirohi@idbi.co.in, श्री. दर्शक बी. शाह, (फोन) ०२२ ६१२७९२१९, (ईमेल) <u>darshak.shah@idbi.co.in</u>, श्री. पंकज कुमार (फोन) +९१ ०२२ ६१२७९३४८, (ईमेल) <u>pankaj.kumar@idbi.co.in</u> श्री. अंगशुमन हलदार (फोन) ०२२ ६२२४६८६०, (ईमेल)

angshuman.haldar@idbi.co.in, यांना संपर्क करु शकतात. . सदर सूचना ही वाहनाची लिलाव विक्री करण्याबाबत वरील कर्जदारांना सुद्धा आहे . कर्जदार/हमीदार यांना याद्वारे ई–लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च इ. सह वरील

नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचित येत आहे, कसूर केल्यास वरील मिळकतीचा लिलाव/विक्री करण्या येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास तुमच्याकडुन व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल

The spirit of Mumbai is now 92 years old!



www.freepressjournal.in

कर्नाटका बँक लिमिटेड

सीआयएन : एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ फोन : ०२२-२६३००४९०

मोबाईल : ९६५४९९५४१०

ई-लिलाव व्रिकीची सूचना

४) प्लॉट क्र. ५१४, कळंबोली टेलिफोन एक्स्चेंजलगत, कळंबोली, नवी मुंबई-४१०२१८ येथे स्थित 'स्टील चेंबर कळंबोली बिझनेस ॲण्ड ऑफिस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.'' अशा ज्ञात

हुनारतीच्या सातव्या प्रजल्पायरील मोजमापित २८० चौ. फू. कार्यालय खोली क्र. बौ -७३५ धारक वाणिज्यिक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. प्रत्यक्ष कब्जा १८.१०.२०१७ रोजी घेतला.

प्लॉट क्र. ५९, सेक्टर-३५ई, खारघर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित मोजमापित चटई

क्षेत्र ७५७ वी. फू (मोजमापानुसार), सूपर बिल्टअप क्षेत्र ९८२ ची. फू., रेखी साई फ्लारा' अशा ज्ञात इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील निवासी फ्लंट क्र. २०२ चे सर्व ते भाग आणि विभाग. प्रत्यक्ष

६) यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, गाव निळेमोरे, फन फिएस्टा रोड, नालासोपारा (प.), जिल्हा पालघर येथे

स्थित ''ऑरेंज हाईटस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २ मधील

एफ विंगच्या दसऱ्या मजल्यावरील मोजमापित ३२६.९९ चौ. फू. चटई क्षेत्र, ३९२.३० चौ. फू.

बिल्टअप क्षेत्र, ५९५ चौ. फू. सुपर बिल्टअप क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. २०४ चे सर्व ते भाग आणि विभाग

सदर बिल्डिंग स्थित आहे प्लॉट क्र. ५९, सेक्टर-३५ई, खारघर, तालुका-पनवेल, जिल्हा रायगड येथे.

१०४ चे सर्व ते भाग आणि विभाग. कब्जा ०४.०१.२०२० रोजी घेतल

) महसुल गाव, ऐरोली तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित प्लॉट क्र. १८ सेक्टर ७

धारक प्लॉटवर बांधलेल्या 'ज्ञानदीप दर्शन सी.एस.एस. लि' अशा ज्ञात इमारतीच्या बी

विंगच्या पहिल्या मजल्यावरील मोजमापित ५९२ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र फ्लॅट क्र. बी-

८) वर्तन नगर, ठाणे (प) येथे स्थित 'छभैयाज गार्डन' अशा ज्ञात इमारत क्र. बी-१ मधील

🔾 व्या मजल्यावरील मोजमापित ७०५ चौ. फू. चटई क्षेत्र (बाल्कनी क्षेत्रासह) निवासी

प्लॅट क्र. १३०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. सदर इमारत महसूल गाव पाचपाखाडी.

तालुका आणि जिल्हा ठाणेचा सर्व्हे क्र. १४२-सी, १७७/७, १४३-बी/३, १४४/ए-

९) जुना मुंबई पुना रोड, कळवा, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ५१, हिस्स

क्र. १ धारक जिमनीवर बांधलेल्या 'श्री पुष्प को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'

अशा ज्ञात इमारतीच्या ए विंगमधील तळमजल्यावरील मोजमापित ५७० चौ. फू. बिल्टअप

क्षेत्र, निवासी फ्लॅट क्र. १ चे सर्व ते भाग आणि विभाग. कब्जा ०९.१०.२०१९ रोजी घेतला

१०) गाव कोलखे, पारस कंपाऊंड, पाटील फार्म समोर, मुंबई गोवा हायवे, तालुका पनवेल, जिल्हा

रायगड येथे स्थित त्यावरील बांधलेल्या इमारती सह एकुण मोजमापित ५१९२ चौ. मी. सर्व्हे क्र. ७९

(भाग) आणि सर्व्हे क्र. ८० धारक औद्योगिक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग कब्जा

११) गाव कोलखे, पारस कंपाऊंड, पाटील फार्म समोर, मुंबई गोवा हायवे, तालुका पनवेल, जिल्हा

कब्जा १८.१०.२०१७ रोजी घेतला.

प्रत्यक्ष कब्जा ०३.०१.२०१९ रोजी घेतला

०९.१०.२०१९ रोजी घेतला.

याद्वारे जनतेला अशासाठी सूचना देण्यांत येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) ला अनसरून खालील तारखांना प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्जा घेतला त्या येथे खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती खाली वर्णन केलेल्या अटी आणि शर्तींवर ''जसे आहे जेथे आहे'' आणि ''जसे आहे जे आहे'' तत्वाने सूचनेत दिलेल्या तारखेस, ठिकाणी आणि वेळेस जनतेकडून निविदा मागवून विकल्या जातील. खाली सविस्तर वर्णन केलेल्या स्थावर मिळकतींच्या खरेदीसाठी जनतेकडून मोहोरबंद पाकिटातून निविदा मागविण्यात येत आहे. सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ अंतर्गत कर्जदार/गहाणकार/हमीदार यांना रुल्सच्या सब-रुल (६) अंतर्गत सूचना समजण्यात यावी.

३०.०६.२०१७ रोजीस ओडी खाते क्र.

५२२७००१६०००१७५०१ मधील

रु. ४२.७२.८७४=६८ अधिक

२८.०८.२०२० रोजीस पीएसटीएल खाते क्र.

५१०७००१८०००३२४०१ मधील रु. २२,३६,८०२=०० अधिक

२८.०८.२०२० पासूनचे पुढील व्याज

आणि खर्चाची एकूण रक्कम

३१.०८.२०२० रोजीस ओडी खाते क

७७०७०००१००००८०१ मधील रु. ६४,३७,८०४=७४ अधिक

०१.०९.२०२० पासूनचे पुढील व्याज

आणि खर्च

३१.०८.२०२० रोजीस पीएसओडी खाते

मधील रु. २९,१६,४२६=०२ अधिक

०१.०९.२०२० पासूनचे पुढील व्याज

आणि खर्च

१४.०८.२०२० रोजीस टीएल खाते क्र.

रु. ६,२३,६९९=०० अधिक

१६.०८.२०२० पासूनचे पुढील व्याज

५१८७००१६०००२७००१ मधील

ह. ८,९२,८५,५११=९८,

टीएल खाते क्र. ५१८७००१६०००२८१०१ मधील

₹. १,४८,७५,१८२=००.

व्याज आणि खर्च

२८.०८.२०२० रोजीस टीएल खाते क्र.

कजदार/गहाणकार/जामानदाराचा नावे आणि पत्ते	तारण कजाचा तपशील	स्थावर तारण मत्तचे वर्णन						
1) १) मे. आर. डी. जेम्स ॲण्ड ज्वेलरी भागीदारांद्वारे सादर i) श्री. मंगिलाल रतनचंद जैन,) श्री. अरविंद रतनचंद जैन, पत्ता दुकान क्र. २ आणि ३, देवराज भवन, मोहम्मद अली बौक, कॅनरा बॉकेजवळ, स्टेशन रोड, कल्याण पश्चिम-४१२१३०१. २) श्री. मंगिलाल तत्तचंद जैन, रतनचंद जैन यांचा मुलगा, ३) श्री. अरविंद रतनचंद जैन, रतनचंद जैन यांचा दुलगा, ४) सी. चंदनबाला मंगिलाल जैन, श्री. मंगिलाल आर. जैन यांची पत्नी, ५) सौ. संगित जैन, श्री. अरविंद आर. जैन यांनी पत्नी, ६) श्री. राजमल आर. जैन यांनी पत्नी आणि 2) श्री. दिनेश रतनचंद जैन, श्री. राजमल जैन, श्री. राजमल आर. जैन यांनी पत्नी आणि 2) श्री. दिनेश रतनचंद जैन, श्री. रातनचंद जैन यांचा मुलगा, पत्ता फ्लंट क्र. ४०३, श्रीम झरना सीएचए, भुजबळवाडी, रामबाग तेन क्र. २, जैन सोसायटी जवळ, कल्याण श्विम - ४११३०१, क्र. २ आणि ४ पत्ता : फ्लंट क्र. ६०३/६०४, मीझराना सीएचए, बुजबळवाडी, रामबाग तेन क्र. २, जैन सोसायटी जवळ, कल्याण पश्चिम - ४११३०१, ६. ३ आणि ५ पत्ता : फ्लंट क्र. ४०३, अमि झरना सीएचए, भुजबळ वाडी, रामबाग लेन	३१.०८.२०२० रोजीस ओडी खाते क्र. ४२७७०००१००११८००१ मधील ६.८,१३,१८,३०२=२८ अधिक ०१.०९.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि खर्च आणि ३१.०८.२०२० रोजीस डीपीएन खाते क्र. ४२७७००१००००२६३०१ मधील ६. ७६,२९,४०२०० अधिक ०१.०९.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि खर्च म्हणजेच एकुण रक्कम ६.८,८९,४७,७०६=२८	१) गाव शहाड, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे चा सब्हें क्र. २५ आणि २६ धासक अमिनीवर बांधलेल्या शहाड रेल्वे स्टेशनजवळ, शहाड (पश्चिम), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित नवरंग डी-१, ई-१, एफ-१ सीएचएस लि. च्या ई विगमधील तळ मजल्यावरील मोजमापित साधारण ६९५ ची. फू. बिल्टअप क्षेत्र वाणिज्येक ट्रकान क्र. ९ चे सर्व ते भाग आणि विभाग. प्रत्यक्ष कब्जा ०५.०२.२०२० रोजी घेतला. १) सब्हें क्र. ६७-५, हिस्सा क्र. १३ भाग, गाव गजबंधन पाधलीं, डॉबिवली (पूर्व) तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर बांधलेल्या चित्रांजनदास रोड, राम नगर, गाव गजबंधन पाधलीं, डॉबिवली पूर्व येथे स्थित "निळकंठ आधिष को-ऑपरेटिक हार्किसग सोसावटी लिमिटेड" अशा ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील मोजमापित २२५ ची. फू. बिल्टअप क्षेत्र टुकान क्र. ५ चे सर्व ते भाग आणि विभाग. प्रत्यक्ष कब्जा ०५.०२.२०२० रोजी घेतला. ३) गाव चिकणधर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणेचा सब्हें क्र. ९५-ए/१/१, सब्हें क्र. ९६-सी/१ए, ९९-ए/१/२, ९५-ए/१-१/१, आणि ९९-बी धारक जिमनीवर बांधलेला अणि रामबाग लेन क्र. २, पुजबळ्ळाडी, कल्याण (पश्चिम) येथे स्थित "अमि-झरना सीएचएस" आज ज्ञात टाईप "एफ" इमारतीच्या चीथ्या मजल्यावरील मोजमापित साधारण ७३८ वी. फू. चटई क्षेत्र चटई बेत्र (ज्यामध्ये बाल्कनी)						
ह. २, जैन सोसायटी जवळ, कल्याण पश्चिम – ४२१३०१, आणि ६ आणि ७ पत्ता फ्लॅट ह. ७०५, अमि दर्शन सीएचएस, भुजबळवाडी, रामबाग लेन क्र. २, जैन सोसायटी जवळ,		क्षेत्राचा समावेश), १०३३ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र. ४०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. प्रत्यक्ष						

(॥) १) मे. के जी एन लिफ्टर, तिचे प्रोप्रायटर श्री. मजहर अली, कार्यालय क्र. बी-७३५, ७ व मजला, स्टील चेंबर, प्लॉट क्र. ५१४, एमटीएनएल ऑफिसजवळ, कळंबोली, नवी मंबई-५२२७०००१००००१३०१ मधील र. ३०,९०,५५६=३९ अधिक ४१०२१८ द्वारे सादर. (२) श्री. मझहर अली, मुस्तफा नसरुर अली यांचा मुलगा, फ्लॅट क्र. २०२ २ रा मजला, 'रेखी साई फ्लोरा', प्लॉट क्र. ५९, सेक्टर-३५ई, खारघर, नवी मुंबई- ४१०२१० ०१.०७.२०१७ पासूनचे पुढील व्याज आणि खर्चाची एकूण रक्कम **आणि** (३) श्री. बेर्डे आलम मोहम्मद शेख, मोहम्मद सज्जाद अब्दुल जलिल यांचा मुलगा, फ्लॅट क्र. बी-

मुख्य कार्यालय : मंगळुरु - ५७५००२

आज्ञाद नगर पोस्ट ऑफिस, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

कल्याण पश्चिम - ४२१३०१.

पहिला मजला. मनिष नगर शॉपिंग सेंटर.

७०६, अल-बदर, ग्लोबल पार्क, कौसा, मुज़ा, ठाणे-४००६१२. आणि (१) श्री. मझहर अली, मुस्तफा नसस्र अली यांचा मुलगा, (२) सौ. शहाना मझहर अली, मझहर ३०.०१.२०२० रोजीस टीएल खाते क्र अली यांची पत्नी, दोघेही राहणार: फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, 'रेखी साई फ्लोरा', प्लॉट क्र. ५९, सेक्टर-३५ई, खारघर, नवी मुंबई- ४१०२१० आणि दोघेही येथे सुध्दाः गाव-सरया, पोस्ट सरया, व्हाया(डीआयएच) पद्रवुना, जिल्हा कुशिनगर- २७४३०४. ०७.०१.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि खर्च

(॥) १) सौ. आशा अजय विश्वकर्मा, २) सौ. शांती आर. विश्वकर्मा, ३) श्री. निखिल अजय विश्वकर्मा, सर्व राहणार जी/१०, छोटुभाई लह्नुभाई चाळ, दफ्तरी रोड, आशा हॉस्पिटलजवळ मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ आणि सर्व येथे सुध्दा फ्लॅट क्र. २०४, ॥ रा मजला, एफ विंग, बिल्डिंग क्र. २, "ऑरेंज हाईटस सी.एच.एस.एल.", यशवंत गौरव कॉम्प्लेक्सजवळ, गाव निळेमोरे, फन फिएस्टा रोड, नालासोपारा (प.), जिल्हा पालघर (पूर्वीचा ठाणे जिल्हा)-

मुळीक द्वारे सादर राहणार १५/४, तळमजला, जय भारत हायस्कुल जवळ, शगुन मेडिकल लेन, मुलुंड कॉलनी ठाणे - ४०००८०, २) श्री. सचिन दत्तात्रय मुळीक, श्री. दत्तात्रय मुळीक यांचा मुलगा, आणि ३) सौ. शालिन दत्तात्रय मुळीक श्री. दत्तात्रय मुळीक यांची पत्नी क्र. २ आमि ३ राहणार, फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, बी विंग ज्ञानदीप दर्शन सीएचएएसल, प्लॉट क्र. १८, सेक्टर - ७, ऐरोळी नवी मुंबई, ठाणे ४००७०८. (V) मे. व्ही. व्ही. धाडगे ॲण्ड कं तिचे भागीदार i) श्री. वेंकट व्ही. घाटगे, ii) सौ. शोभा व्ही. घाडगे, iii) श्री.

(IV) १) मे. त्रिमर्ती एंटरप्रायझेस द्वारा तिचे भागीदार i) श्री. सचिन दत्तात्रय मुळीक आणि ii) सौ. शालीनी दत्तात्रय

२) वेंकट व्ही. घाडगे, श्री. विठ्ठल घाडगे यांचा मुलगा, ३) सौ. शोभा व्ही. घाडगे, श्री. वेंकट व्ही. घाडगे यांची पत्नी क्र. २ आणि ३ राहणार, फ्लॅट क्र. १३०३, १३ वा मजला, बी-१, छभैयान विहंग गार्ड सोसायटी वर्तव नगर, ठाणे (पश्चिम) ४००६०६ आणि ४) श्री. संजिव राघोबा बिरादार, श्री. राघोबा बिरादार यांचा मुलगा राहणार ४०१, पारकर सदन, पाडा क्र. २, यशोधन नगर, ठाणे - ४००६०६. (VI) १) सौ. सुजाता दाभोळकर, श्री. प्रकाश गोविंद दाभोळकर यांची पत्नी, २) प्रकाश गोविंद दाभोळकर,

गोविंद दाभोळकर यांचा मुलगा दोघेही राहणार फ्लॅट क्र. १, तळमजला, ए विंग, श्री. पुष्प सी.एच.एस.एल. दत्तवाडी, एमपी रोड ठाणे - ४००६०५ आणि ३) श्री. विलास जी. आंब्रे, श्री. गोपाळ शंकर आंब्रे यांचा मुलगा, राहणार, धोबी घाट, साई बाबा मंदिराजवळ, कोपरी कॉलनी, कोपरी, ठाणे पूर्व (VII) १) श्री. पारस कमर्शियल सेंटर प्रायव्हेट लिमिटेड तिचे संचालक श्री. ३१.०७.२०२० रोजीस टीएल खाते क्र.

देवीदयाळ रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०००८० २) श्री. नंदलाल माधवजी ठक्कर, श्री. माधवजी के. ठक्कर यांचा मुलगा ३) श्री. पारस नंदलाल ठक्कर, श्री. नंदलाल के. ठक्कर यांचा मुलगा ४) सौ. पुनम पारस ठक्कर, श्री. पारस ठक्कर यांची पत्नी, ५) श्रीम, हीना नंदलाल ठक्कर, श्री, नंदलाल एम, ठक्कर यांची मुलगी, आणि ६) सौ. प्रतिमा नंदलाल ठक्कर, श्री. नंदलाल ठक्कर यांची पत्नी क्र. २, ३, ४, ५ आणि ६, राहणार १ ला मजला, प्रतिक्षा बिल्डिंग, निंबकर सोसायटी, मलबार हिल रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८२ आणि क्र. २, ३, ४, ५ आणि ६ येथे सुद्धा : १६/१, मेघलाल इंडस्ट्रियल इस्टेट, लाल देवीदयाळ रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८०. (VIII) १) श्री. हरिष वाय. श्रीवास्तव, श्री. योगेंद्र श्रीवास्ताव यांचा मुलगा आणि

नंदलाल माधवजी ठक्कर द्वारे सादर १६/१ मेघलाल इंडस्ट्रियल इस्टेट लाल

२) सौ. सीमा एच श्रीवास्तव, श्री. हरिष वाय, श्रीवास्तव यांची पत्नी दोघेही राहणा फ्लंट क्र. ३०३, ३ रा मजला, बिल्डिंग क्र. बी-९, शांतीदूत सीएचएसएल, शांती विद्या नगरी कॉम्प्लेक्स, हटकेश बीएसईएस रोड, गौरव संकल्प जवळ मिरा रोड पूर्व, ठाणे - ४००१०७.

(IX) १) श्री. राजदेव राघवेंद्र सिंग, श्री. राघवेंद्र सिंग यांच मलगा आणि २) सौ. किरण राजदेव सिंग, श्री. राजेंद्र राघवेंद्र सिंग यांची पत्नी, दोघेही (१) आणि (२) राहणार, फ्लॅट क ४ ई. ४ था मजला. विंटर गार्डन, कॉसमॉस लॉग, चितळस मानपाडा, जी. बी. रोड, ठाणे, पश्चिम - ४००६१५

२९.०८.२०२० रोजीस टीएल खाते क्र. १६०००३५१०१ मधील रु. ८,५०,७२०=० २९.०८.२०२० पासूनचे व्याज आणि खर्च (X) १) श्री. रतराम कानाराम चौधरी, श्री. कानाराम चौधरी यांचा मुलगा, २) श्री. तुलसीराम कानाराम चौधरी थ्री. कानाराम चौधरी यांचा मुलगा ३) सौ पुष्पा रतराम चौधरी, श्री. रतराम चौधरी यांची पत्नी, आणि ४) सौ. संजु तुलसीराम चौधरी, श्री. तुलसीराम के. चौधरी यांची पत्नी. क्र. १, २, ३ आणि ४ राहणार फ्लॅट ६०३, ६ वा मजला, ए-३, विंग, स्वप्निकरण सीएचएसएल, गोरेगांव मालाड लिंक रोड लगत, मालाड पॉश्चिम, पश्चिम

१) मे. रतन सेल्स ॲण्ड सर्व्हिस तिचे प्रोप्रायटर श्री रतराम कानाराम चौधरी द्वारे सादर दुकान क्र. ५, साई व्हिडिओ सेंटर मुन्ना कंपाऊंड, गोकुळदास मार्केट, जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०००९७. २) श्री. रतराम कानाराम चौधरी श्री. कानाराम चौधरी यांचा मुलगा आणि ३) श्री. तुलसीराम कानाराम चौधरी कानाराम चौधरी यांचा मुलगा फ्लॅट ६०३, ६ वा मजला, ए-३, विंग, स्वप्नकिरण सीएचएसएल, गोरेगांव मालाड लिंक रोड लगत, मालाड पीश्चिम, पश्चिम, मंबई - ४०००९७.

मुंबई - ४०००९७ आणि १, २, ३ आणि ४ येथे सुद्धा द्वारा तस्न सेल्स ॲण्ड सर्व्हिस, दुकान क्र. ५, साई

व्हिडिओ सेंटर मुन्ना कंपाऊंड, गोकुळदास मार्केट, जन. ए. के. वैद्य मार्ग, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०००९७.

टीएल खाते क्र. ५१८७००१६०००२८७०१ मधील रायगड येथे स्थित त्यावरील बांधलेल्या इमारती सह एकूण मोजमापित ३९०० चौ. मी. सर्व्हे क्र. ₹. ३.७३.४३.२००=००. ८१/१/ए/३ नवीन सर्व्हे क्र. ४१ धारक औद्योगिक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग कब्ज टीएल खाते क्र. ५१८७००१६०००२८८०१ मधील १८.०३.२०२० रोजी घेतला. रु. १,९३,३३,९६८=०० आणि पीएस ओडी खाते क्र. १२) गाव कोलखे, मुंबई गोवा हायवे तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित मोजमापित ६६०० .१८७०००६०००१३७०१ मधील रु. ५१,५६,५९२=००

चौ. मी. सर्व्हे क्र. ५१, हिस्सा क्र. धारक मोकळ्या प्लॉटचे सर्व ते भाग आणि विभाग कब्ज म्हणजेच रु. १६,५९,९४,४५३=९८ ची एकूण रक्कम १८.०३.२०२० रोजी घेतला. अधिक ०१.०८.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि खर्च १७ ०८ २०२० रोजीस टीएल खाते क १३) शांती विद्यानगरी कॉम्प्लेक्स, हटकेश बीएसईएस रोड, गौरव संकल्प जवळ, मिरा रोड, पूर्व, जिल्हा ठाणे येथे स्थित ५१०७००१८०००३५००१ मधील ह. ११,२९,९८२=१२ ची एकूण रक्कम

१८.०३.२०२० रोजी घेतला.

शांतीदत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अशा ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजमापित ३१.५० चौ. मी. (३३९ चौ. फू.) बिल्टअप क्षेत्र फ्लॅट क्र. ३०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. सदर इमारत तालुका अधिक १७.०८.२०२० पासूनचे पुढील आणि जिल्हा ठाणे मध्ये स्थित, वसलेल्या आणि अशा सर्व्हे क्र. ८३, ८५, ८६ हिस्सा क्र. १, १पी/१-ए आणि २ (पी) धारक जमिनीवर बांधलेली आहे.

१४) जी. बी. रोड, चितळसर मानपाडा, ठाणे (प) येथे स्थित, 'कासमॉस लाँग' मधील 'विंटर गार्डन' अशा ज्ञात २०७००१६०००३०९०१ मधील रु. ४७.७०.८७३=०० अधिव इमारतीमधील मोजमापित ४५४ चौ. फू. (४२.१९ चौ. मी (चटई क्षेत्र) ४ थ्या मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र. १५.०८.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि खर्च आणि ४ ई चे सर्व ते भाग आणि विभाग. सदर इमारत महसुल गाव चितळसर, मानपाडा, तालुका आणि जिल्हा ठाणे च गट क्र. ५९/ए२जी/१, ५९/ए२जी/२, ५९/ए२एच, ५९/एबी/१, ३बी/२, ३बी/३, ३बी/४, ३बी/५, ३बी/६, ५९/ए१६बी२/१/२/१, ५९/ए/१६बी२/१/२/२, ५९/ए/१६बी२/१/२/३ धारक जिमनीव १५) गोकुळधाम जवळ, फिल्म सिटी रोड, मालाड (पूर्व) मुंबई

५२५७००१६०००१२३०१ मधील रु. ३४,४२,४११=०० अधिक १४.०८.२०२० पासून पुढील व्याज आणि खर्च आणि ३१.०८.२०२० रोजीस ओडी खाते क्र. ५२५७०००१००००२९०१ मधील रु. १४,६८,९६२=०० अधिक ०१.०९.२०२० पासूनचे पुढील

व्याज आणि खर्च ३१.०८.२०२० रोजीस पीएसडीओ खाते क्र. रु. ३२,७६,५१३=३२ अधिक ०१.०९.२०२० पासून पुढील व्याज आणि खर्च

येथे स्थित 'स्वप्नकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड' अशा ज्ञात इमारतीमधील ए ३ विंगच्या सहाव्य मजल्यावरील मोजमापित चटई क्षेत्र ६८४ चौ. फू. बिल्टअप क्षेत्र ८२० चौ. फू सुपर बिल्टअप क्षेत्र ९५८ चौ. फू. निवासी फ्लॅटचे सर्व ते भाग आणि विभाग, सदर इमारत मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा नोंदणीतील गाव मालाड, तालुका बोरिवली. पी नॉथ म्यनिसिपल वॉर्डचा सर्व्हे क्र. २६७, हिस्सा क्र. १/१ (भाग) सी.टी.एस. क्र. ६१०/ए, १/ए/२बी धारक जिमनीवर बांधलेली आहे. कब्जा १९.०९.२०२० रोजी घेतला.

(ए) तारण धनकोंचे नाव आणि पत्ता आणि दस्तावेज/हक्क विलेखांच्या पडताळणीसाठी संपर्क :

(ए) बाब i) येथील मिळकतीसाठी : कर्नाटका बँक, एनएच ८३, सुचक चेंबर्स, महावीर शॉपिंग सेंटरजवळ, आग्रा रोड, शिवाजी चौक, कल्याण (प) मुंबई, कल्याण – ४२१३०१. ठाणे. महाराष्ट्र. फोन ०२५१–२२०७६६४, ९६१९४९६१०५. बी) बाब क्र. ii) येथील मिळकतीकरिता कर्नाटका बँक दकान २०, २१ आणि २२ शिवदर्शन बिल्डिंग, प्लॉट क्र. १, सेक्टर १५, पाम बीच रोड, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४. जिल्हा ठाणे – महाराष्ट्र फोन : ०२२–२७५८०८८८, मोबा. ८८७९३१९५६९, (सी) बाब क्र. iii) आणि viii) येथील मिळकतीकरिता कर्नाटका बँक, गायत्री कॉर्नर, ९० फूट रोड, आशा नगर, ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजसमोर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कॉदिवली (पू) मुंब – ४००१०१. जिल्हा मुंबई उपनगर, महाराष्ट्र फोन ०२२-२८५४०९६९, मोबा. ९८७०१००२५९. (डी) बाब क्र. iv) आणि v) येथील मिळकतीकरिता कर्नाटका बँक, दुकान क्र. १२, विहंग गार्डन, पोखरण रोड क्र. १, वर्तक नगर, रेमंडसमोर, ठाणे पश्चिम, ठाणे – ४००६०६. जिल्हा ठाणे, महाराष्ट्र फोन : ०२२–२५४४४००९, मोबा. ९६१९४९६१३४ ई) बाब क्र. vi) येथील मिळकतीकरिता कर्नाटका बँक, एमटीएनएल बिल्डिंग, शिवाजी चौकजवळ, पनवेल – ४१०२०६, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. फोन ०२२ २७४६२०१४, मोबा ७७३८८३४३३३, (ए) बाब क्र. vii) येथील मिळकतीकरिता, कर्नाटका बँक, रोझसमोर, गार्डन स्कुल, सेन्ट्रल ॲन्हेन्यू, सांताक्रुझ (प), मुंबई – ४०००५४, जिल्हा मुंबई उपनगर, महाराष्ट्र. फोन ०२२ २६०५२२२६, मोबा. ९६१९१२०२५६, (जी) बाब क्र. ix) येथील मिळकतीकरिता, कर्नाटका बँक, गाळा क्र. एस–१, मिनव्हीं चेंबर्स, मेंहुल सिनेमासमोर, जवारलाल नेहरू रोड, मुलुंड (प), मुंबई – ४०००८०. जिल्हा मुंबई उपनगर, महाराष्ट्र फोन ०२२–२५९०५४०६, मोबा. ८६५५५७८८८ आणि (एच) बाब क्र. x) येथील मिळकतीकरिता, कर्नाटका बँक, तळमजला, दुकान क्र. १, प्लॉट क्र. ८८, श्रीजी दर्शन हनुमान रोड, विलपार्ले (पूर्व) मुंबई – ४०००५७, जिल्हा मुंबई उपनगर, महाराष्ट्र फोन ०२२–२६१२२७६७ मोबा. ९६१९३०७५५५.

बी) अ. क्र. १ ते ३ येथील मिळकतीकरिता लिलावाची तारीख/वेळ/ठिकाण : २१.०९.२०२० रोजी स. ११.०० ते द्. २.०० कर्नाटका बँक लि. एन. एस ८३, सुचक चेंबर्स, महावीर शॉपिंग सेंटर जवळ, आग्रा रोड, शिवाजी चौक, कल्याण (प) मुंबई, कल्याण ४२१३०१, ठाणे महाराष्ट्र. अ. क्र. ४ ते ६ येथील मिळकतीकरिता २२.०९.२०२० रोजी स. ११.०० ते द्. २.०० कर्नाटका बँक लि. अँसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच, १ ला मजला, मनिष नगर, शॉपिग सेंटर, आझाद नगर, पी. ओ. अंधेरी (पश्चिम) मुंबई – ४०००५३. आणि अ. क्र. ७ ते १५ येथील मिळकतीकरिता ०७.१०.२०२०

सी) राखीव किंमत/इअर/बोली वाढविण्याची रक्कम

मिळकत क्र.	?	?	3	8	ų	ξ	9	۷	8	१०	88	85	83	88	१५
राखीव किंमत	४८	५६	६८	१६	५४	१७.१५	४७.५	१०७	3८.८	८५०	६५०	८५०	२१.७	७१.२५	१२५
इअर	8.८	५.६	٤.٧	१.६	4.8	૧.૭५	૪.૭५	90.0	3.८८	૮५	६५	८५	२.१७	૭. ૧૫	१२.५
वाढविण्याची रक्कम	0.4	૦.ષ	0.4	0.9	ધ	0.9	0.8	૦.૫	0.8	?	?	?	0.9	૦.૫	0.4
	~ ~	• , ,		• •	` `	, ,		_	` .						, ,

(डी) विक्रीच्या अटी आणि शर्ती : विक्री काटेकोरपणे येथे खाली वर्णन केलेल्या अटी आणि शर्तीच्या तसेच इच्छुक बोलीदारांनी सादर करावयाच्या प्रस्ताव/निविदा दस्तावेजांमध्ये वर्णन

१. निविदा पॅन कार्ड आणि बँकेला स्वीकार्य पत्त्याच्या पुराव्यांच्या साक्षांकित प्रती द्वारे परिपूर्ण असाव्यात. इसारा अनामत रकमेशिवाय प्राप्त होणारी निविदा तडकाफडकी फेटाळले जाईल. अयशस्वी बोलीदार निविदाकाराचे डीडी लिलावाच्या तारखेस त्यांना परत करण्यात येतील आणि त्यावर व्याज दिले जाणार नाही. सिलबंद लिफापयात खरेदीसाठी प्रस्ताव रक्कम नमूद केलेली निविदेवर **''मिळकतीच्या** खरेदीसाठी निविदा – खाते....... (कर्जदाराचे नाव) असे ठळकपणे लिहावे. आणि ती ''कर्नाटका बँक लि. खाते........ (कर्जदाराचे नाव) च्या नावे डीडी किंवा आरटीजीएस खाते क्र. (९९७३५००३००९१४०१), <mark>खात्याचे नाव : कर्नाटका बँक, आयएफएससी कोड : KARB0000427</mark> मार्फत इसारा अनामत रकमेसह परिपूर्ण असावेत. आणि ते लिलावापूर्वी एक तास अगोदर प्राधिकृत अधिकारी, कर्नाटका बँक, ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच, १ला मजला, मनिष नगर शॉपिंग सेंटर, आझाद नगर पी. ओ., अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५३ यांचेकडे पत्यावर

रजिस्टर्ड पोस्टाने/हँड डिलीव्हरीने मोहोरबंद पाकिटातून पाठवावे/सादर करावे. २. मोहोरबंद निविदाना वरील नमूद लिलावाची तारीख आणि वेळी उपस्थित निविदाकारांच्या उपस्थितीत बॅकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे उघडण्यात येतील. बोली त्यांच्यासाठी खुली राहील. आणि ''रकाना सी'' च्या पटीत त्यांच्या दरम्यान अंतर्गत बोलीने बोली रक्कम वाढविण्याची संधी देण्यात येईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांना उच्चतम बोली रक्कम स्विकारणे आणि उच्चतम बोलीदारांच्या नावे किंवा ति नाकारण्याचे

३. लिलावासाठी ठेवलेल्या कोणत्याही एका गहाण मिळकतीकारेता राखीव किमतीने फक्त एकच निविदा प्राप्त झाली तर विक्री मोबदला राखीव किमतीवरील एका वाढविण्याच्या रकमेने वाढवून अंतीम करण्यात

४. यशस्वी निविदाकार/बोलीदारानी बोलीची २५% रक्कम (इ.अ.र. रक्कम धरून) त्याच्या/तिच्या नावे विक्री निश्चित झाल्यावर त्वरीत जमा करणे आवश्यक आहे. आणि उर्वरित विक्री किंमतीच्या उर्वरित ७५% विक्री निश्चित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकारी विनिर्दिष्टीत करतील अशा कोणत्याही अन्य तारखेस जमा करावी. वेळेच्या समाप्ती पूर्वी मुदतवाढ केल्या शिवाय निर्धारित मुदतीत वरील रकमांचे प्रदान करण्यांत कसुर केल्यास. लिलाव आपोआप मागे घेतला जाईल आणि वरील प्रमाणे त्याने/तिने जमा केलेले पैसे बँकेच्या नावे जप्त केले जातील आणि मिळकतीची पुन्हा एकदा विक्री करण्यास बँक मुक्त असेल आणि कसूरवार खरेदीदारांना मिळकतीवरील सर्व दावे त्यागावे लागतील. यशस्वी बोलीदार/निविदाकारांना सर्व कायदेशीर/अनुषंगिक परिव्यय, मिळकत कर/वीज पुरवठा/पाणी आकार/मेन्टेनन्स परिव्यय/मुद्रांक शुल्क/नोंदणी आकार/स्थानिक कर व अन्य कोणतीही वैधानिक देणी इ. मधून उद्भवणारी दायित्वे भरावी लागतील.

५. आयकर नियमांनुसार जर खरेदी किंमत रु. ५०.०० लाखांपेक्षा जास्त असेल तर यशस्वी लिलाव खरेदीदारांनी लिलाव किंमतीच्या १% दराने कर देय असेल आणि त्याची जबाबदारी बँक

६. अ. क्र. १२ येथील मिळकतीच्या व्यतिरिक्त सर्व मिळकत बँकेच्या प्रतिकात्मक कब्जात आहेत. संपूर्ण विक्री मोबदला प्रदान केल्यावर यशस्वी लिलाव बोलीदारांना बँक केवळ मिळकतीचे हक्क हस्तांतरित करेल आणि मिळकतींचा प्रत्यक्ष कब्जा घेणे लिलाव खरेटीटाराच्या जोखीम व जबाबटारीवर असेल ७. कोणतेही कारण न देता सर्व किंवा कोणतेही प्रस्ताव/निविदा फेटाळण्याचे आणि/किंवा निविदा उघडणे पुढे ठकलण्याचे किंवा रह करण्याचे आणि/किंवा त्यांच्या मर्जीने आगाऊ सूचना न देता विक्रीच्य

८. सदर प्रकाशन हे वरील नमूद कर्जदार/गहाणकार/जामीनदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम (८) च्या पोट नियम (६) अन्वये अ. क्र. १ ते ६ येथील मिळकतीकरिता १५ दिवसांची सूचना सुध्दा आहे. ९. सदर प्रकाशन हे वरील नमूद वरील नमूद कर्जदार/गहाणकार/जामीनदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या नियम (८) च्या पोटनियम (६) अन्वयं अ. क्र. ७ ते १५

१०. तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया कर्नाटका बँकेची वेबसाईट www.karnatakabank.com मधील विक्रीकरिता गहाण मत्ता लिंकचा संदर्भ घ्यावा,. विक्री काटेकोरपणे . आमच्या वेबसाईटच्या लिंकमध्ये नमूद आणि वरील नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन होईल.

प्राधिकृत अधिकारी, कर्नाटका बँक

येथील मिळकतीकरिता ३० दिवसांची सूचना सुद्धा आहे.

ह्या सूचनेच्या कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये फेरफार करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत.

प्राधिकृत अधिकारी आयडीबीआय बँक लि दिनांक : ०३.०९.२०२०, ठिकाण : मुंबई